# **Arnab Goswami arrested** in 2-year-old suicide case

FIR registered against wife, son and 2 others for allegedly assaulting a cop

PRESS TRUST OF INDIA Mumbai, 4 Novembe

olice on Wednesday arrested Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami for allegedly abetting the suicide of a 53-yearold interior designer in 2018, a police official said.

The official said a team of Alibaug police picked up Goswami from his Lower Parel house in the morning. Goswami, who was seen being pushed into the police van. claimed he was assaulted by police at his home, before being taken away.

Mumbai Police also registered an FIR against Goswami, his wife, son and two others for allegedly assaulting a police official.

"Alibaug police arrested Goswami under sections 306 (abetment of suicide), and 34 (acts done by persons in furtherance of common intention) of the Indian Penal Code.

This (arrest) pertains to the 2018 case of a man and his mother committing suicide. We have evidence (against Goswami)," the police official said.

"When we gave the intimation (of arrest) to Goswami's wife, she tore up the paper," he added.

The architect and his mother committed suicide over alleged non-payment of dues by Republic TV, police said.

In May this year, Maharashtra Home Minister Anil Deshmukh announced he has ordered a fresh probe in the case after a complaint by Adnya Naik, daughter of the architect Anvay Naik.





Republic TV editor-in-chief Arnab Goswami being escorted from his house by Mumbai police on Wednesday

"IT REMINDS US OF THE EMERGENCY. THIS ATTACK ON FREE PRESS MUST BE AND WILL BE OPPOSED"

AMIT SHAH, Union Home Minister

"NO ONE IS ABOVE THE LAW. MAHARASHTRA POLICE WILL WORK AS PERTHE LAW" **ANIL DESHMUKH** 

...SHOCKED TO LEARN ABOUT THE ARREST OF ARNAB GOSWAMI... WE CONDEMNTHE SUDDEN ARREST AND FIND IT EXTREMELY DISTRESSING. THE GUILD CALLS UPON [MAHARASHTRA CM] TO ENSURE THAT GOSWAMI IS TREATED FAIRLY AND STATE POWER IS NOT USED AGAINST CRITICAL REPORTING BYTHE MEDIA

Army chief Naravane begins 3-day visit to Nepal

Army chief Gen Purna Chandra Thapa.

He was accompanied by his wife Veena

Narayane, who is the chairperson of the

Army Wives Welfare Association (AWWA)

of the Indian Army. They were received by

the Chief of General Staff, Lt Gen Prabhu

Ram upon arrival at the Tribhuvan

exchange of such high-level visits and con-

"The Nepali Army believes that

International Airport around noon.

**EDITORS GUILD OF INDIA** 

Deshmukh said Adnya ing that police assaulted him had not investigated the alleged non-payment of dues from Goswami's channel, which she claimed drove her father and grandmother to suicide in May 2018.

Police said Goswami was taken to Alibaug in Raigad district in connection with the suicide case. While in the police

alleged that the Alibaug police and his son and he was also not allowed to meet his in-laws. Police said that in a suicide

note, Anvay Naik, who owned Concorde Designs, had claimed that he was ending his life due to non-payment of his dues by Goswami, Feroz Shaikh of IcastX/Skimedia and Niteish Sarda of Smartworks.

Police said that as per the van, Goswami was seen claim- note, the three firms owed the "Emergency days".

Hemishpere Properties India Limited CIN: U70101DL2005GO1132162 GST No.07AABCH5652B1ZY Reg. Office Address: Room No. 144, C-Wing, Nirman Bhawan, Maulana Azad Road, New Delhi-110001 Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47(1)(a) SEBI (Listing Obligation & Disclosure Requirement) Regulation 2015 meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12 November, 2020, into

alia, to consider and approve Unaudited Financial Statement for the quarter and half yearly ended on 30 September, 2020. The intimation is also available on nair yearly ended on 30 September, 2020. The intimation is also available of veebsite of Company (www.hpil.co.in) and on the website of stock exchang www.bseindia.com and www.nseindia.com).

For Hemisphere Properties India Limited. Company Secretary

SALASAR SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED

Ph: +91-120-6546670; E-mail id: tov NOTICE

Notice is hereby given that, pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 (LODR), a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday,10th November 2020 at 04:00 P.M. at its Unit-3, Khasra No 686/6, Khera Plikhuwa, Tehsil Dhaulana, Distt. Hapur. 245304 (U.P.), inter-alla, to consider and approve th Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter an Half Year ended 30th September, 2020.

In accordance with Regulation 46(2) and 47(2) of LODR, the details of the said meeting are also available on website of the Company viz. <a href="http://www.salasartechno.com">http://www.salasartechno.com</a> as well as on the website of Stock Exchanges at <a href="http://www.bseindia.com">http://www.bseindia.com</a> and at <a href="http://www.nseindia.com">http://www.nseindia.com</a>

By order of the Board of Director

Date: 04th November, 2020 Place: New Delhi

Naiks company ₹83 lakh, ₹4

crore and ₹55 lakh respectively.

named in the suicide note

on non-payment of dues, Rep-

ublic TV had in a statement

said the entire amount owed

leaders reacted strongly to the

police action against Goswami.

arrest as a "blatant misuse of

state power". Union Home

Minister Amit Shah said the

"attack on free press must be

slammed the opposition

parties, saying Congress and

its allies have "shamed democ-

racy" and that the incident

In a tweet, Shah said,

"Congress and its allies have

shamed democracy once

again. Blatant misuse of state

power against Republic TV &

Arnab Goswami is an attack

on individual freedom and the

Emergency. This attack on

free press must be and WILL

arrested shows the mentality

Maharashtra Government. It

is a big blow to the principles

of democracy and journalism.

I condemn it," BJP president

ting Minister Prakash Javade-

kar described it as "an attack

on press freedom" in Mahara-

shtra and said it reminded of

Information and Broadcas-

J P Nadda said.

tinuation of tradition helps in strengthen-

ing relations between the two armies, con-

tributing to enhancing the relationship

between the two countries," reads a state-

looking forward to the visit and exuded

confidence that it will go a long way in

strengthening the "bonds of friendship"

between the armies of the two countries.

Gen Naravane on Tuesday said he was

ment issued by the Nepal Army.

BE OPPOSED," he tweeted.

'It reminds us of the

"The way Goswami was

Congress party and

4th pillar of democracy".

"reminds us of Emergency".

The home minister also

and will be opposed".

Terming the Goswami's

to Concorde had been paid. Meanwhile, senior BJP

have also been arrested.

Police said the two others

Responding to the claim

(Rahul Rastogi) Company Secretary



## **SKY INDUSTRIES LIMITED**

Cin: L17120MH1989PLC052645

Regd. Office: C-58 TTC Indi Area, Thane Belapur Road,
Pawane, Navi Mumbai 400705.

Corporate Office: 1101,Universal Majestic, Ghatkopar Mankhurd Link Road,
Chembur(West) Mumbai 400043. E-mail: corporate@skycorp.in
Website: www.skycorp.in • Tel: 91 22 67137900 NOTICE

A meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 12, 2020, inter alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half year ended September 30, 2020 and to consider and approve the issue and allotment of 2,40,000 equity shares of face value of Rs. 10/- each, pursuant to conversion of 2,40,000 convertible warrants issued on Preferential Basis to Mr. Shailesh Shah promoter of the Company.

In terms of the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading, the trading window closure period has commenced from October 1, 2020 and will end after 48 hours after the announcement of Unaudited financial results of the Com for the Quarter and Half year ended September 30, 2020. (both days inclusive)

This information is also available on the Company's website i.e. <a href="www.skycorp.in">www.skycorp.in</a> unde investor section and on the website of the stock exchange at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>.

Place: Mumba

Date: November 4, 2020

**ENBEETRADE AND** 

hereby given that a meeting of the Board of Directors of the

Company will be held on Friday November 13, 2020 to consider

Approve and take on record Un-Audited Standalone Financial Results of the Company for the Quarter ended September 30,

For Enbee Trade and

Finance Limited

Managing Director ai. DIN: 07138963

Amar N. Gala

MANAGING DIRECTOR

For SKY INDUSTRIES LIMITED

FINANCE LTD. CIN No: L50100MH1985PLC036945 Read, Office: B4/C5, Gods Gift Chs Ltd. N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400013, Maharashtra

Plx 022-24965566, Fax: 022-24965566 Email Id: enbeetrade@gmail.com: NOTICE
Pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement)
Regulations, 2015, Notice is hearbly diver that a most income.

Pursuant to Regulation 29, 33 read with

(Standalone and Consolidated) Financia Results of the Company for the 2nd quarte and half year ended on September 30, 2020

Chair and other Directors present.

The information is available on the Website o the Company i.e. www.thehitechgears.com and also on the website of Stock Exchanges, i.e ww.nseindia.com (National Stock Exchange of India Limited) and www.bseindia.com (BSE mited), where the shares of the Company an isted.

The Hi-Tech Gears Limited

Place : Gurugram Naveen Jair Company Secretary

Regd. Office: Plot No. 24 - 26 Sector-7, IMT Manesar - 122050, Gurugram, Haryan Corp. Office: Millennium Plaza, Tower-B, Sushant Lok-I, Gurugram-122002, Haryana

NOTICE

Any other matter with the consent of the

JAMSHRI REALTY LIMITED

CIN: L17111PN1907PLC000258 Regd. Office: Fatehchand Damani Nagal Station Road, Solapur – 413 001. Tel.: 0217-2380914, Fax: 0217-2380932 NOTICE NOTICE is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday** the 12th **November**, 2020, at 5, Motimahal,

95, J.T. Road, Churchgate Mumb 400020, at **5.00 p.m.(S.T)** to consider the Unaudited Financial Results of the Company for the 2nd Quarter and half ended on 30th September 2020.

Place: Mumbai Date: 04.11.2020 Sd/-RAJESH DAMANI JOINT MANAGING DIRECTOR

PIONEER INVESTCORP LIMITED (CIN L65990MH1984PLC031909) Regd. off.:- 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400021.

NOTICE NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11th, 2020, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated

This intimation is also available on the website of the Company at <a href="www.pinc.co.in">www.pinc.co.in</a> and on the website of the BSE where the shares of the Company are listed at

FOR PIONEER INVESTCORP LIMITED AMIT CHANDRA

COMPANY SECRETARY

Road Infrastructure Development Company of Rajasthan Ltd. First Floor, LIC Jeevan Nidhi Building, Ambedkar Circle, Bhawani Singh Marg, Jaipur – 302005 Tel.: +91 141 2747001, E-mail: office@ridcor.in, CIN: U45203RJ2004PLC019850

RIDCOR/PRJ/ADM/NEW-519/2020/288 RIDCOR Intends to invite online tenders through e-procurement for (1) Reconstruction of road stretch in 0.3 Km length on Hanumangarh-Ratangarh (HK-1), (2) Reinstatement of damaged Gantry & toll canopy signages on Pachpadra-Ramji Ki Gol (PR-2), Lalsot-Kota (LJ-1) & Baran-Jhalawar (LJ-2) and (3) Supply & installation of 5 nos. Silent DG set (25 KVA 415Volts) at toll plazas situated on Phalodi-Ramji Ki Gol (4 nos.) & Lalsot-Kota (1 no.) roads Bid documents may be downloaded from the website http://eproc.rajasthan.gov.in from 5/11/2020 (1600 Hrs) to 18/11/2020 (1800 Hrs). Online bids will be opened on 19/11/2020 All the particulars and amendments related to this F-NIT can be viewed on the above said website. Interested agencies/firms are required to be registered on the website http://eproc.rajasthan.gov.in through digital signatures.

> **AXISCADES Engineering Technologies Limited** CIN: L72200KA1990PLC084435

Regd Address: Block C, 2nd Floor, Kirloskar Business Park, Bengaluru-560024. Karnataka, INDIA. Tel: +91 80 4193 9000 Fax: +91 80 4193 9099 Email: info@axiscades.com, Website: www.axiscad NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEB Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, meeting of the Board of Directors of AXISCADES Engineering Technologies Limited will be held on Thursday lovember 12, 2020 to consider, approve and take on record the unaudited Financia Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

The said notice is also available on the website of the Stock Exchanges at

ndia.com and www.bseindia.com and on the Company's website at vw.axiscades.com

For AXISCADES Engineering Technologies Limited

Shweta Agrawal, Company Secretary

THAKKERS DEVELOPERS LIMITED

Regd Office : 37/39,3rd Floor, Kantol Niwas Modi Street, Fort, Mumbai- 400 001. Admin Office: 7, Thakkers, Near Nehru Garden Nashik - 422 001 CIN :- L45200MH1987PLC043034

Telephone Nos. 022 32450425, fax : 022679166 E mail : info@thakkersdevelopers.com, Website : www.thakkersdevelopers.com NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with

Regulation 29 of the 'Securities And Exchange Board of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations 2015', that the meeting of Board of Directors of the company will be held on Wednesday, November 11th, 2020 at administrative office to inter alia consider and take on record

Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th September, 2020. The trading window will remain close for all insiders of the company from 10th November, 2020 to 12th November, 2020

and would re-open on 13th November, 2020. The information is also available on the website of the

Company at www.thakkersdevelopers.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.

Date: 03/11/2020

Date: November, 04, 2020

(Narendra M.Thakker)

FROM PAGE 1

PRESS TRUST OF INDIA

Kathmandu, 4 November

Army chief Gen MM Narayane arrived in

Nepal on Wednesday on a three-day crucial

visit that is largely aimed at resetting the

bilateral ties that came under severe strain

following a bitter border row between the

two countries. Gen Naravane is visiting

Nepal at the official invitation of Nepal

## ED files...

of proceeds, a source said the probe focused on the money trail of the loan amount sanctioned to Videocon Group, a part of which went to Deepak

Kochhar's companies. "Six loans worth ₹1,875 crore were sanctioned to Videocon companies associated with it between June 2009 and October 2011 and this was allegedly in violation of the policies of ICICI Bank. The evidence in this regard has been submitted to the court, and is also part of the prosecution complaint," said

the source. In January, the probe agency had provisionally attached the assets of the Kochhar family, including a plush South Mumbai apartment (valued at ₹76 crore), as

BS SUDOKU

2

6

SOLUTION TO #3198

6 5 3 8 1 7

4 7 5 6 3 1

3

got a fresh deadline.

the Delhi High Court and laundering case, and also called his arrest illegal. He claimed he had cooperated with the investigation and

even tested positive. The probe agency had alleged that Dhoot had invested in NuPower through his firm Supreme Energy in a

# 3199

8

5 8

4

Easy

\*\*

Solution

tomorrow

**HOW TO PLAY** 

the digits 1 to 9

Fill in the grid so that every

row, every column and

every 3x3 box contains

9

6

9

9 4

5

7 8 2 3 9 4 1 5 6

8 3 6 9 2 5 7 4 1

9 1 7 5 4 2 6 3 8

3 6 4 7 8 9 5 1 2

1 4 7 8

8 1 6 3

During his custody, Deepak Kochhar had moved

was constrained in furnishing due to Covid-19-related restrictions. During his custody, he

quid pro quo for the loans cleared by ICICI Bank after

2

proceeds of crime.

After the attachment of prosecution complaint and this received by NuPower from marked by racial tensions and around the same time.

sought quashing of the money

information sought by the ED

property, the probe agency typically gets 180 days to file a period ended in August. The Without divulging the amount main reason for the delay was the agency's inability to confirm the attachment of the said property. After Deepak Kochhar's arrest, the agency

Videocon Industries had no bitter polarisation connection with the private lender sanctioning the loans

The ED's money-laundering case is based on a first information report filed by the Central Bureau of Investigation (CBI) against the Kochhars, Dhoot, and others. The CBI is yet to file

a charge sheet in the case. The CBI has accused the former bank chief of alleged quid pro quo through her husband. It also alleged that the ownership of NuPower and Supreme Energy changed hands through a complex web of shared transactions between

Deepak Kochhar and Dhoot. The CBI had said ICICI Bank sanctioned credit facilities of ₹3.250 crore to several firms belonging to Videocon Group, such as Trend Electronics and Century Appliances, in violation of the Banking Regulation Act, Reserve Bank of India rules, and the bank's credit policy.

## **US cliffhanger...**

"We were getting ready to win this election. Frankly, we did win this election," he said, before launching an extraordinary attack on the electoral process by a sitting president. "This is a major fraud on our nation. We want the law to be used in a proper manner. So we'll be going to the US Supreme Court. We want all voting to stop."

Trump provided no evidence to back up his claim of fraud and did not explain how he would fight the results at the Supreme Court, which does not hear direct challenges. Voting concluded as sched-

uled on Tuesday night, but Trump in the Electoral College many states routinely take days to finish counting ballots. Huge vote count, according to numbers of people voted by Edison Research. mail because of the pandemic, making it likely the count will take longer than usual.

The next president will take on the raging disease, which Florida, Ohio and Texas.

Chanda Kochhar took over as has killed more than 231,000 the bank's CEO on May 1, 2009. people in the United States and However, Deepak Kochhar left millions more jobless, has maintained that the funds amid a political climate

The trio of "blue wall" states that unexpectedly sent Trump to the White House in 2016 --Michigan, Pennsylvania, and Wisconsin -- remained too close to call. Biden held a slight lead in Nevada, where officials said they would not update the

count until Thursday. Two Southern states, Georgia and North Carolina, were also still in play; Trump held leads in both. A win for Biden in either one would narrow Trump's chances considerably.

Biden's victory in Arizona both Fox News and the Associated Press projected he would win the state -- gave him multiple pathways to the White House.

If he holds onto Nevada, he could secure the presidency by winning the Midwestern states of Wisconsin and Michigan, where he held narrow leads on Wednesday, even if he loses Pennsylvania.

Trump's most likely path goes through Pennsylvania: if he wins that state, he would secure re-election if he also held onto the Southern states and won at least one Midwestern state.

World leaders were in limbo as they waited for clearer results, with most avoiding weighing in amid the In global markets, investors

moved to price a greater chance of US policy gridlock. Technology stocks pushed Wall Street's major averages higher on Wednesday as the race for the White House went down to the wire, although investors remained worried about the prospect of a contested result. Biden leads 224 to 213 over

Biden's hopes of a decisive early victory were dashed on Tuesday evening when Trump won the battlegrounds of

C) Lloydsteel LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED Registered Office: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Thane – 421 401 Corporate Office: A-2, Madhu Estate,

Date: November 03, 2020

Place: Mumbai.

<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. Tel: 91-22-6291 8111 Tel: 91-22-6291 8111,
E-mail: infoenge@lloyds.in,
website: www.lloydsengg.in,
CIN: 1.28900MH1994PLC081295
Works: Plot No.A-63, A-5/5 & A-5/4, MIDC
ndustrial Area, Murbad, Dist. Thane 421 401,
14 (00EA) 00E741 NOTICE

Notice is hereby given that in compliance with Regulation 29 (1) read with Regulation 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 11th November, 2020 at 3.30 P.M. through Video Conferencing, fo Financial Results of the Company for the Quarte & half year ended 30th September, 2020.

Further to our Notice dated 30th September, 202 elating to intimation of Closure of Trading Windo and further pursuant to the provisions of the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Company's Insider Trading Code of Conduct the 'Trading Window' for dealing in the Securitie of the Company is closed for Designated Person and their immediate relatives from 1\* Septembe 2020 till 13th November, 2020 i.e. 48 (Forty Eight hours after the declaration of Unaudited Finance Results in the Board Meeting to be held or

11th November, 2020. This information is also available on the website BSE Ltd. (www.bseindia.com) and NSE Ltd (www.connect2nse.com) where the Company bsite of the company (www.llovdsengg.in).

> For Lloyds Steels Industries Limit P.R. Ravi Ganesa CFO & Company Secretar

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that MR. SAMEER MADHUKAR PRABHULKAR & MRS. CHITRA MOHAN KSHIRSAGAR intends to Purchase property from Mr. JUSTIN ANTHONY CRUZ, (Present Owner). "CHANDIVALI SAHAYOG CHS LTD", Flat no. 202, C-Wing, Bldg no.26, Mhada Colony Chandivali, Mumbai. 40072. The premises, referred to i

schedule here under, free from all encumbrance Schedule, Any persons having any claim from the above named owner or claims of any nature by way of heirship succession, inheritance, sale, giff exchange, mortgage, lien encumbrance, maintenance, trust ossession, lease, lieu tenancy and or claims or otherwise howsoeve is hereby requested to give notice of the same in the writing to the unde sign of this number 9920969622 within 10 days from the date of publications of this Notice, failing which sale will be completed withou reference to the claims with the such person's and the same if any will entitle to such claims shall be deemed to have been waived and or abandoned

Date: 5th day of November 2020. SAMEER MADHUKAR **PRABHULKAR** 

THE HI-TECH GEARS LIMITED CIN: L29130HR1986PLC081555

Website: www.thehitechgears.com F-mail: secretarial@thehitechgears.com Ph No. 0124-4715100 Fax: 0124-2806085

Regulation 47 & other applicable regulations, i any of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is ereby given that a Meeting of the Board of Thursday, November 12, 2020, inter-alia: To consider & approve the Unaudite

For THAKKERS DEVELOPERS LIMITED

# PRITISH NANDY TO

Notice is hereby given, in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020, at the registered office of the Company inter-alia, to consider, approv and take on record the unaudited financial results (standalone and consolidated) for the guarter and

half year ended September 30, 2020. The Company has already closed its "Trading Window" under the Company's Insider Trading Code from October 1, 2020 and it will open after the end o 48 hours after the results are public from November 16, 2020. The same notice may be accessed on the company's website on www.pritishnandvcom.com and also on Stock exchange website www.bsein-

dia.com and www.nseindia.com Santosh Ghara

# ( WABAG

VA TECH WABAG LIMITED CIN: L45205TN1995PLC030231 Regd. Office: "WABAG HOUSE", Phone: +91 44 6123 2323 Fax: +91-44-6123 2324

NOTICE

Notice is hereby given in compliance with the provisions of Regulation 47 (1) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 11th November 2020 to inter alia, consider, approve and take on record, the un-audited financial results (both standalone and consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September 2020.

This information is also available on Company's

website at www.wabag.com and on Stock Exchanges website at www.nseindia.com and www.bseindia.com By order of the Board For VA TECH WABAG LIMITED Sd/-

## SHYAMA INFOSYS LIMITED

gd office: 3rd Floor, Plot-395/397, Rula Building Kalbadevi Road, Dabhol Karwadi, Kalbadevi Mumbal Mumbal City MH 400002 IN CIN : L24235MH1996PLC057150 Website: www.shyamainfosysco.in Telephone: 033-22420751 EXTRACT OF THE UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR

Rs. In Lacs **Particulars** 30.09.2020 30.09.202 30.06.2019 30.09.2019 1.03.2020 Total Income From Operations (Net) 10.25 11.8 1.5€ 10.04 21.23 Net Profit for the period ( before Tax, Exception 4.58 -1.63 (1.54)items and / or Extraordinary items) 2.95 0.73 Net Profit for the period before Tax ( after 4.58 2.95 -1.63 (1.54)0.73 Exceptional items and / or Extraordinary items) Net Profit for the period after Tax ( after 3.81 Exceptional items and / or Extraordinary items) 2.18 (1.63) (1.54)0.54 Total Comprehensive Income for the period 3.81 2.18 (1.63)(1.54)0.54 after Tax **Equity Share Capital** 1006.44 1006.44 1006.44 1006.44 1.006.44 Reserves (excluding Revaluation Reserve as -46.98 -51.24 -49.16 shown in the Balance Sheet of previous year) -46.98 -50.79Earnings Per Share (before and after extraordinary items) (Face value of Rs. 10/- each 0.04 0.02 (0.02)(0.02)0.01 (a) Basic (Rs.)

Place : Kolkata

Date: 04-11-2020

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 04/11/2020

The above is an extract of the detailed format of the Results for Quarter and Half Year ended on 30th September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Audited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2020 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website - www.shyamainfosysco.in For and on behalf of the Board of Directo

Mr. Samir Biswa:

Managing Directo

DIN: 07834496

Corporate Office: , "Stephen House", Room No-77,5TH Floor, 4 B.B.D. Bag (East), Kolkata - 700001

Mumhai

पालन करण्यास

प्राधान्य द्यावे,

असे आवाहन

जिल्हाधिकारी

डॉ. अभिजीत

चौधरी यांनी

उल्हासनगर दि ४ : महानगर पालिकेच्या अखत्यारी तील परिवहन सेवा अनेक वर्षां पासून रस्त्यावर धावतच नसली तरी समिती सभापती. सदस्य कार्यालयांचे मानधन व ईतर भत्ते यांच्यावर वारेमाप खर्च करतांना दिसत आहे. परिणामी, एकिकडे मनपा तिजोरीवर खर्चाचा ताण वाढतोय तर दुसरीकडे सर्वसाम ान्य प्रवाशांचे हाल होत आहेत व पर्यायाने रहदारी खोळंब्याने नागरिक

बेजार झाले. ही सेवा सुरू करण्यासाठी मनपाने अनेकढा निविदा निमंत्रित करूनही त्यास सकारात्मक अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या परिवहन सेवा ठप्प पडली असली तरी देखील परिवहन समिती सभापती व सदस्य यांचे मानधन ,कार्यालयीन व ईतर भत्ते यावर नगरपालिका सातत्याने पैसे उधळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

आमदार आयलानींना सूचलेलं उशिराचे शहाणपण ...

विद्यमान आमढार आयलानी कुमार यांनी शहरातील ठप्प पडलेल्या परिवहन सेवेकरीता चिंता व्यक्त केली आहे. याकरिता, वारोंवार उल्हासनगर महापालिका प्रशासन यांना त्यांनी सेवा सुरू मागणी करण्यासाठी केली आहे. परंतु, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात ही सेवा करण्याबाबत सुरू तारांकित उपस्थित केला आहे. तसेच, स्वतःच्या आम दार निधी व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून ही सेवा त्यांनी कार्यान्वित करण्याची इच्छा त्यांनी दर्शविलीय.

# PRITISH NANDY COMMUNICATIONS

Notice is hereby given, in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020, at the registered office of the Company inter-alia, to consider, approve and take on record the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended September 30, 2020.

The Company has already closed its "Trading Window" under the Company's Insider Trading Code from October 1, 2020 and it will open after the end of 48 hours after the results are public from November 16, 2020. The same notice may be accessed on the company's website on www.pritishnandycom.com and also on Stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board For Pritish Nandy Communications Ltd Santosh Gharat Company Secretary & Compliance officer November 4, 2020

Registered Office 87/88 Mittal Chambers Nariman Point Mumbal 40002: Phone: 42130000 Fax: 42130033 Website: www.pritishnandycom.com Email: companysecretary@pritishnandycom.com CIN 12210MH1993PL074214

#### एरिस इंटरनॅशनल लिमिटेड

**सीआयएन:**एल२९१३०एमएच१९९५पीएलसी२४९६६। नोंद.कार्यालय: १२९, बी अन्सा इंडस्टीयल इस्टेट, साकीविहार रोड, साकीनाका, अंधेरी (पू.), मुंबई-४०००७२, महाराष्ट्र, भारत.

#### सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्कायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २९ ३३ व इतर लागू तरतुदी नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी ट.३ ००वा कैपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. १. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता मर्याटित प्रविलोकः अहवालासह कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव

१. अन्य इतर बाबी माहिती कं पनीच्य www.arisinternational.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे.

वेबसाईटवर उपलब्ध आहे. एरिस इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

जयंती प्रधान दिनांक: ४.११.२०२० व्यवस्थापकीय संचालिक डीआयएन:०८५२९०३९

## PIONEER INVESTCORP LIMITED (CIN L65990MH1984PLC031909)

Regd. off.:- 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400021. Fax no. 022 - 2204 9195 Website: www.pinc.co.in NOTICE

NOTICE
NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11<sup>th</sup>, 2020, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for second quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.pinc.co.in and on the website of the BSE where the shares of the Company are listed at

FOR PIONEER INVESTCORP LIMITED AMIT CHANDRA COMPANY SECRETARY

#### एव्हरग्रीन टेक्स्टाईल्स लिमिटेड **सीआयएन:**एल१७१२०एमएच१९८५पीएलसी०३७६५

Date: 4th November, 2020

**नोंद.कार्या.:** पोद्दार चेंबर्स, १०९, एस.ए. ब्रेर्ल्व रोड, फोर्ट, मंबई-४००००१. दर: 0२२ - २२६६४०७०.

ई-मेल:rmb@podarenterprise.com, वेबसाईट:www.evergreentextiles.in सूचना

प्तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४५ । नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, **३० सप्टेंबर, २०२०** रोजी संपलेल्या तिमाही अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय नेष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **मंगळवार. १० नोव्हेंबर. २०२०** रोजी कंपनीच्य पंचालक मंडळाची सभा होणार आहे. प्रदर सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्या www.evergreentextiles.in वेबसाईटवर

बीएसड लिमिट डच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्

राजेंद्र मनोहरसिंग बोल्ल दिनांक: ०४.११.२०२० डीआयएन:०००/६३९

क्रिएटिव्ह पेरिफेरल्स ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन लिमिटेड (पुर्वीची क्रिएटिस्ट पेरिफेरल्स ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन प्रायस्टेट लिमिटेड) सीआयएन: एल५२३९एमएच२००४पीएलसी१४८७५४ नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, प्लॉट क.१७३एबी, कांदिवली को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड,

चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. **दूर.क.:**९१-२२-५०६१२७००, ई-मेल:cs@ecreativeindia.com, वेबसाईट:www.ecreativeindia.com सूचना

सेक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन राजुराता अन्य राज्याचा वांत्र आनं सुख्या (त्राज्यात जात आहे की, 30 सप्टेंबर, 2020 रोजी संकर्तना दिवासी १९९५ च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, 30 सप्टेंबर, 2020 रोजी संकर्तन्या तिमाही ४४वर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वितीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत गर्यालयात बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. वरील सदर माहितीचे परिपत्रक एनएसईच्या <u>www.nseindia.com</u> वर आणि कंपनीच्या <u>www.ecreativeindia.con</u>

च्या वतीने व करित

क्रिएटिव्ह पेरिफेरल्स ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन लिमिटेड

तेजस दोशी

देनांक: ०४ नोव्हेंबर, २०२०

कॉर्पोरेट कार्यालय: ए-२, मधु इस्टेट, २रा मजला, पांडरंग बुधकर मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४००१३.

**प्तीआयएन:**एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५ ई-मेल:infoengg@lloyds.in वेबसाईट:www.lloydsengg.in **कार्य:** प्लॉट क्र.ए-६/३, ए-५/४, एमआयडीर्स इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१ फोनः(०२५२४) २२२२७१

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ (१)(अ सहवाचिता नियम २९(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कष वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंगमार्फत **बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी** 

२०२० रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय नेष्कर्ष घोषणेनंतर ४८ तास (अट्टेचाळीस) नंतर

वसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या जसे बीएसइ लेमिटेड (www.hseindia.com) व एनएसर्व लेमिटेड (www.connect2nse.com) वेबसाईटव

देनांक: ०४.११.२०२० पी.आर. रवी गणेशन सीएफओ व कंपनी सचिव

#### जाहीर सुचना


रोड, मालाड वेस्ट मुंबई - ४०००६ ४. या नंतर "हे सदनिका तर श्रीमती. प्रीतीदा पुरुषोत्तम रंगवाला यांचे दिनांक -५/०९/२०१७) रोजी निधन झाले. श्री. अजय पुरुषोत्त

विरुद्ध कर्ज घेत आहे. नर. कांदिवली पर्व मंबई ४००१०१ आतमध्ये अपयशी ठरल्यास असे म्हटले जाईल की रील मालमत्तेवर कोणताही ढावा नाही.

दिनांक-०४/११/२०२० अंडवोकेट

एल. जे. मिश्रा

# वांद्रे (टर्मिनस) व भुज दरम्यान





# वांद्रे (टर्मिनस)

(सुपर पास्ट एपसत्रस)				
ट्रेन क्र.	प्रस्थान	आगमन	सेवेची तारीख	
०९४५५	वांद्रे (ट.) १७.४५वा.	<b>भुज</b> 0८.५0वा. (दुसऱ्या दिवशी)	0९.११.२0२0 पासून (दररोज)	
०९४५६	<b>भुज</b> २०१५वा	वांद्रे (ट.) ११.२५वा.	०८.११.२०२० पासून	

भरूच जंक्शन, वडोदरा जंक्शन, आनंद जंक्शन, अहमदाबाद जंक्शन, विरामगाम जंक्शन, ध्रनगद्रा, समाखीयाली व गांधीधाम स्थानके दोन्ही बाजुने

**संरचना:** एसी प्रथम वर्ग, एसी-२ टीअर, एसी-३ टीअर, स्लिपर क्लास व सर्वसाधारण द्वितीय वर्ग आसन कोचेस

काऊन्टर्स आणि आयआरसीटीसी वेबसाईटवर ०६.११.२०२० पासून सुरू होईल. ही ट्रेन पुर्णपणे आरक्षित ट्रेन म्हणून चालविली जाईल.





सर्व आरक्षित तिकीटांकरिता कृपया ओळख पुरावा सोबत आणावे.

#### जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, आमचे अशील श्री. थोबीस चकोरिया (मयत जोसेफ चकोरिया रा.ए/१०१, देव अमृत, भक्ती रेसिडेन्सी,शनी मंदिर जवळ,नालासोपारा (प),ता.वसई, जि.पालघर हे मयत जोसेफ चकोरिया यांची जंगम मालमत्ता व सदनिका क्र. बी/१०२ क्षेत्रफळ ३९.५९ चौ.मी. विंग 'बी',इमारत क्र २,अगरवाल क्रिश गार्डन को.ऑप.हौ.सो.लि सर्वे क्र. १२६, मौजे निळेमोरे, नालासोपार (प), ता.वसई, जि.पालघर, ४०१२०३ यावर हक्क प्रस्थापित करू इच्छितात. मयत जोसेफ चकोरिया हे मृत्युपत्र न करता दिनांक १९.०७.२० रोजी मरण पावले. मयत यांचे आमचे अशील यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही वारस अस्तित्वात नसल्यामुळे, आमचे अशील हे मयत यांच्या वर उल्लेख केलेल्या मालमत्तेवर योग्य त्या कायदेशीर प्रक्रिये चा अवलंब करून स्वतःचे हक्क प्रस्थापित करू इच्छितात.सदर कायदेशीर प्रक्रियेची सुरवात करण्यास कोणत्याही व्यक्तीची, वारसाची हरकत अथवा मयत जोसेफ चकोरिया यांच्याशी हक्क किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह हरकत खालील पत्यावर व्यक्तीशः कळवावी. जर मुदती मध्ये कुणाचीही हरकत नसल्यास आमचे अशिलाना स्वतःचे हक प्रस्थापित करण्यास कायदेशीर प्रक्रिये ची सुरवात करण्यास कोणताही अडथळा असणार नाही असे गृहीत धरण्यात येईल. आणि

नाही. वकील- कविता तोटकेकर बी /२०१,पूनम एम्पायर को.ऑप.हौ.सो लि श्रीप्रस्था, नालासोपारा (प.)ता.वसई. जि.पालघर, ४०१२०३ मोबा.क्र. -९०२९७७१५६२

कायदेशीर प्रक्रिया पर्ण झालेवर आमचे अशील

यांचे कायमस्वरूपी हक्क प्रस्थापित होतील

ह्याची नोंद घ्यावी व त्या नंतर आलेल्या

कोणत्याही हरकतीची दखल घेतली जाणाः

### जाहीर सूचना

डॉ. शुभदा शेनाई यांनी नुकतेच प्लॉट क्र.३ए, शहर सर्व्हेक्षण क्र.८२, रोड क्र.४, पांडुरंगवाडी, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ ही जागा पुर्वीचे मालक श्रीमती लीना विवेक सावे व श्री. विवेक वसंत सावे यांच्याकडून खरेदी केली होती आणि त्यांच्याकडन सदर मालमत्तेचे मळ विक्रेत्यांकडील श्रीमती लीना विवेक सावे व श्री. विवेक वसंत सावे यांच्या नावे असलेलं मळ विक्री करारनामा (१९९२ मध्ये झालेले हरवल्याचे कळविले आहे. जर कोणासर्ह कोणत्याही स्वरुपाचा दावा किंवा आक्षे<sup>र</sup> असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे १४ दिवसांत कळवावे कागदोपत्री पुराव्यांसह जोडलेले दावाच विचारात घेतले जातील.

रुतुजा आर. धायगडे वकील, उच्च न्यायालय, मुंबई १-६१३, हनुमान नगर कोहौसोलि., इरला ब्रिज, टाटा कंपाऊंडच्या मागे, एस.व्ही रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८.

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform public at Large that Late Mr. Arun Jalindar Bansode, was & Smt, Suman Arun Bansode is Joint residing owner member of residential premises being Flat No. 204, area 660 Sq.Ft. (61.31 Sq.Mtrs.) on 2<sup>nd</sup> Floor, of Building premises E Wing, Namely Mantri Laxcon Complex D & E Wing Co-op-Hsg. Soc. Ltd., Situated on Survey No. Old 101/1/2 New 39/1/2 Hissa No. 1, Next to MSEB Office Village Gauri Pada, Kalvan (West) Dist. Thane. (hereinafter referred to as said premises). Late Mr. Arun Jalindar Bansode was died on dt 02/06/2012 that after death of Mr. Arun Jalindar Bansode, Smt. Suman Arun Bansode the joint owner and also nominee of late Mr. Arun Jalindar Bansode became the rightful owner member of the said premises after submitting omination documents and fulfillment of her necessary compliance with the concerned society. At present the share certificate no. 28 Distinctive No. 271 to 280 (10 Shares of Rs. 50/-Each) in respect of said premises stands in her name. Now she has decided to sale the said premises and transfer her ownership membership rights thereof to and in favor of suitable purchaser. If any person/ Trust/ Financial Institution having any objection to her such action of Sale & Transfer of the said premises should inform in writing within 15 days from the publication of this notice at the below

mentioned address. Sd/-Advocate Hemat Jangam Shiv Mandir, Plot No. 116/117 Ambedkar Road, Mulund (W), Mumbai - 400080 Place:Mumbai, Dtd:04/11/2020

# DUCON

### ड्युकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेड

सीआयएन: एल७२९००एमएच२००९पीएलसी१९१४१२ नोंद.कार्यालय: ड्युकॉन हाऊस, ए/४, एमआयडीसी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.१, ठाणे (प)–४००६०४, दूर.:०२२–४११२२९१४, वेबसाईट:www.duconinfra.co.in

मुंबई लक्षदीप

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच मंडळाद्वारे इच्छित अन्य प्रकरणे विचारात घेणे व नोंद पटावर घेणे याकरिता पनीच्या नोंदणीकृत कार्यालयः ड्यूकॉन हाऊस, ए/४, एमआयडीसी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.१, ठाणे (प)

100६0४ येथे गुरुवार, १२ नोस्ट्रेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळवी सभा होणार आहे. पुपरोक्त समा समाप्तीनंतर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष कंपनीद्वारे एक्सचेंजेसकडे कळविले जाईल आणि सेबं किस्टिंग ऑब्किगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युकेशन्स २०१५ अंतर्गत आवश्यकतेनुसार वृत्तपत्रात गोषित केले जाईल व कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जाईल.

ड्यकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेडकरित

दिनांक: ०४.११.२०२०

JAS-ANZ

#### PIPI- PARENTERAL DRUGS (INDIA) LIMITED

Registered Office: 340, Laxmi plaza, laxmi Industrial Estate.

New Link Road, Andheri (West), Mumbai (MH)- 400053 CIN: 124100MH1983PLC126481 Email id: pdpl mumbai@pdindia.com Website: www.pdindia.com Tel No.: 022-61725900

#### **NOTICE**

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors is scheduled to be held on Tuesday the 10th day of November, 2020, through Video conferencing inter-alia to consider the unaudited (provisional) financial results of the Company for the second quarter of the financial year 2020-21 ended on 30th September, 2020 and other items as per agenda of the meeting. For the purpose of companies Act, 2013 and Rules made thereunder, the venue shall be Shree Ganesh Chambers, Navlakha Crossing, A. B. Road, Indore (M.P.) 452001

This intimation is also available on the website of the company i.e www.pdindia.com and the website of the Stock Exchanges viz BSE i.e. www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

For Parenteral Drugs (India) Limited Sd/-

Place: Indore Date: 04.11.2020

Vinod Kumar Gupta Managing Director DIN: 00039145

## Keva एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: देवकरण मॅन्शन, ३६, मंगलदास रोड, मुंबई - ४०० ००२ कोपोरेटकार्यालय: लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८० सीआयएन: एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३ द्र.: +९१-२२-२१६४९१६३; फॅक्स: +९१-२२-२१६४९१६१ वेबसाईट: www.keva.co.in; ई-मेल: investors@keva.co.in

#### बोर्ड मिटिंगची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९, ३३ व ४७ नुसार खालील विषय विचारात घेण्याकरिता एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेडच्या संचालक . मंडळाची सभा ब्धवार, दि. ११ नोव्हेंबर, २०२० रोजी होणार आहे: १) ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धा वर्षाकरिता कंपनीचे

अलेखापरीक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष. जे वैधानिक लेखापरीक्षकाद्वारे मर्यादित पुनर्वीलोकनावर अवलंबून आहे ते विचारात घेणे. मान्य देणे व नोंदपठावर घेणे २) वित्तीय वर्ष २०२०-२१ साठी कंपनीचे भागधारकांना समभागावर अंतरिम

लाभांशा जाहीर करण्याच्या प्रस्तावावर विचार करणे.

एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड करिता सही/-

दिप्ती चंद्रात्रे

ठिकाण : मुंबई दिनांक: ४ नोव्हेंबर, २०२०

## **Arshiya** अर्शिया लिमिटेड

सीन: एल९३०००एमएच१९८१पीएलसी०२४७४७

नोंदणीकृत कार्यालय: ३०२ सीजय हीस, लेवेल ३, शिव सागर इस्टेट, एफ-ब्लॉक, डॉ.अन्नी बेसन्ट रोड. फन्नरळी, मुंबई - ४०० ०१८. दूर:+९१ २२ ४२३० ५५०० / ५०२; फॅक्स: +९१ २२ ४२३०५५५५ वेबसाईट: www.arshiyalimited.com ई-मेल: info@arshiyalimited.com नोटीस

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटेस) रेग्यलेशन्स. २०१५च्या नियम २९ आणि ५२ सहवाचिता नियम ४७ नसार कंपनीच्या वैधानिक परिक्षकांचे त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल यासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या वर्षाचा तिमाही व अर्ध्या वर्षाकरिता कंपनिचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणार आहे. सदर सभेच्या सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.arshiyalimited.com

वेबसाईटवर आणि कंपनीची प्रतिभूती जेथे सुचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सही/

अजय एस मित्तल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००२२६३५५

स्थळ : मुंबई दिनांक: ०४/११/२०२०

साश्वत टेक्नोकॅटस् लिमिटेड सीआयएन:एल२४२२०एमएच१९७५पीएलसी०१८६८२ **नोंदणीकृत कार्यालयः** कार्यालय क्र. १४, १ला मजला, प्लबंर हाऊस, ५५७, जे.एस.एस. रोड, चिरा बाझार,

# मुंबई-४००००२. दूर.: २२०१६०२१/२२०१६०३१, **ई-मेल: sashwa**t.technocrats@gmail.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेण्याकरिता बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. पुढील तपशिलाकरिता कृपया www.bseindia.com ला भेट द्या.

साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेडकरिता सही / अक्षर जगदीश पटेल

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

## रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड

दिनांक: ०४.११.२०२०

ठिकाण: मुंबई

सीआयएन : एल७०१००एमएच१९९५पीएलसी३१८३३३ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दुरध्वनी:०२२-२३०२४४००, फॅक्स:९१-२२-२३०२४५५० वेबसाईटः www.roselabsfinancelimited.in ई-मेलः roselabsfinance@lodhagroup.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(w.enam)
संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
३० सप्टे., २०	३० सप्टे., २०	३० सप्टे., १९
(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)
-	-	-
(85.8)	(५.२४)	(२.८१)
(२७९.२५)	(२८०.६५)	(२.८१)
(२७९.२५)	(२८०.६५)	(२.८१)
(२७९.२५)	(२८०.६५)	(२.८१)
१०००.००	१०००.००	१०००.००
(१३१७.५०)		
(२.७९)	(२.८१)	(\$0.0)
	३० सप्टे., २० (अलेखापरिश्लीत) - (३.८४) (२७९.२५) (२७९.२५) (२७९.२५) १०००.००	\$0 सप्टे., २०

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक २३ डिसेंबर, २०९९ रोजीच्या आदेशानुसार सेबीच्या न्यायिक अधिकारी यांनी कंपनी ज्यावेळी माजी प्रवर्तकांच्या नियंत्रणात होती त्यावेळी वित्तीय वर्ष २००३-०४ दरम्यान सेबी रेग्यलेशन्सचे काही विशिष्ट तरतदींचे उद्धंघन केल्याकरिता रु.२५३.७३ लाखांचा दंड आकारल्या प्रकरणी कारणे दाखवा सूचना दिनांक १५ डिसेंबर, २००९ रोजी दिली होती. कंपनीने या प्रकरणी सदर आदेश बदलण्याकरिता प्रतिभूती अपिलीय न्यायाधिकरण यांच्याकडे योचिका दाखल केली होती, जी आता २५ नोव्हेंबर, २०२० पर्यंत प्रलंबित केलेली आहे. सेबीच्या वसुली अधिकाऱ्यांनी दिनांक ८ सप्टेंबर, २०२० रोजी रु.२१.६८ लाखांच्या व्याजासह रु.२५३.७३ लाखांचे दंड वसुलीची मागणी सूचना वितरीत केली आहे.

वरील बाब लक्षात घेता कंपनीने चालु तिमाहीदरम्यान रू.२७५.४१ लाखांची तरतूद केली आहे आणि ते वरील अहवालात अपवादात्मक बाब म्हणून

मंडळाच्या वतीने व करिता रोझलॅब्स फायनान्स लिमिटेडकरिता

सही/ निलेश रावर

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०६७०५१४०

ठिकाण: मुंबई दिनांक: ०३ नोव्हेंबर, २०२०

Lloydsteel लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०२०

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं.ए-५/५ एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड,

फोन: ९१-२२-६२९१८१११

सूचना

मची सूचना दिनांक ३० सप्टेंबर, २०२० पुढे सेर्ब आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्य . रतुदीनुसार आणि कंपनीचे आतील व्यापाराच ांकेतांकनुसार पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे जवळचे यवहाराकरिता व्यापार रिवडकी १ सप्टेंबर, २०२० ासून १३ नोव्हेंबर, २०२० पर्यंत बंद अर्थात दि. ११

उघडण्यात येईल. नदर सूचना कंपनीच्या www.lloydsengg.ir

लॉइडस स्टिल्स इंडस्टीज

तर्फेसर्वांना सूचना देण्यात येत आहे कि फ्लंट नंबर ८०२ ८वा मजला. ५८. ०६ चौरस) मीटर चटर्ड क्षेत्राचे मालक आहेत बिल्डिंग चे नाव शंकर स्मृती सीएचएसएल, मार्व्ह म्हणून संबोधले जाते सामायिक प्रमाणपत्न क्रमांक ३३ त्याचे नाग न . २१६ ते २२५ , सह ज्यांचे प्रतिनिधित्व करणारे. श्री पुरुषोत्तम रंगवाला चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०२ , नर्विकासापूर्वी जुना फ्लॅट), त्या सदनिकेचे मूळ मालक होते. तर पुरुषोत्तम रंगवाला यांचे २६/०४/२००२ रोजी . नेधन झाले. श्रीमती. प्रीतीदा परुषोत्तम रंगवाला, श्री. अजय परुषोत्तम रंगवाला आणि श्री. यतीन परुषोत्तम वाला हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. तर दि. २४/०२/२०१६ (बी आरएल १-१७९१ -२०१६) नोंदणीकृत कायम वैकल्पिक निवास नन्या फ्लंटच्या (फ्लंट क्र.४०२, चौथ्या मजल्या) ऐवजी तीदा पुरुषोत्तम रंगवाला त्या सदनिकेचे मालक बनतात. वाला आणि श्री. यतीन परुषोत्तम रंगवाला यांना केवळ यदेशीर वारस म्हणून सोडले. यतीन पुरुषोत्तम रंगवाल यांनी श्री. अजय पुरुषोत्तम रंगवाला यांच्या बाजूने दिलेल्या सदनिकेची दिनांक ०७/१०/२०२० (बीआरएल-८-५५४५-२०२०) रोजी नोंदणीकत रिलीज डीईड या यमातून त्यांचे शेअर्स जाहीर केले आहेत. माझा क्लायंट या सदनिकेचा एकमेव मालक बनला आहे आणि आता त्या पदिनका आणि समभागांच्या शीर्षकानुसार शुल्क तयार 

नमृद केलेले फ्लंट किंवा त्यातील कोणत्याही भागावर विक्री भेट, भाडेपट्टी, वारसा, विनिमय, गहाणखत, शुल्क, हक्क, विश्वास, ताबा, सलभता, संलग्नक किंवा अन्यथा कायदेशीर वारसांद्वारे दावा करणे किंवा अन्यथा हव्या त्या गोष्टीद्वारे दावा करणे असे सर्व लोक जयराम मिश्रा चाळ, गावंडेवी रोड, गर्यालयावर अधोरेखित झालेल्यांपैकी काही असल्यास आक्षेप नोंदवा - आजच्या तारखेपासून १४ दिवसांच्य

एव्हरग्रीन टेक्स्टाईल्स लिमिटेडकरित सही/

(1) DYNACONS

नोंदणीकृत कार्यालयः ७८, रतन ज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इस्ला लेन, विलेपार्ले (प), मुंबई-४०००५६. सीआयएन: एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३० वेबसाईट:www.dynacons.com **्यूचना** सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्भेट्स) रेयुलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाविता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० स्टबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात धेणे व नोंदयटावर धेणे आणि मंडळाच्या इंट्छेनुसार इंतर करणांवर विचार करणे याकरिता **गुरुवार , १२ नोव्हेंबर ,२०२० रोजी** कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय–३रा मजला , ए विंग ानटेक सेन्टर, सुभाष रोड, गरवार चौक, विलेपाल (पुर्व), मुंबई–४०००५७ येथे कंपनीच्या संचालक मंडळाची सभ

ोणार आहे. उपरोक्त मंडळ समा समाप्ती झाल्यानंतर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष एक्समेंजेसकडे कंपनीद्वारे कळविले जाईल आणि तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नाय्रसेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ अन्वये कंपनीचे वेबसाईटव सिध्दे केले जाईल आणि त्याची घोषणा वत्तपत्रात केली जोईल डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडक्रित सही / शिरीष अंजारी

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

Tel: 022-40778884 NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at 02:30 p.m., at the registered office of the Company inter-alia to consider and adopt Un-Audited

CIN: L24239MH1991PLC062298 Regd. Off.: 83-E,Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018

Email:-shamrockfin@gmail.com | website-www.shamrockindustrial.wordpress.com

Financial Results along with Limited Review thereon of the Company for the guarter and half year ended 30th September, 2020 along with other agenda items. This information is available on the website of the Company at <u>www.shamrockindustrial.wordpr</u>

as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com. For Shamrock Industrial Company Ltd Date: 04/11/2020 Place: Mumbai Kamlesh Khokhani (Managing Director)

सिद्धार्थ एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन : L80902MH2005PLC158161 **गेंटणीकरण क्र. :** १०१. १ ला मजला. चिराग आर्केड. नगींस स्टोअर्सच्या मागे. ई. आर. रोड. ठाणे -४०० ६०१

संचालक मंडळाच्या सभेची सूचना सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ च्या तरतदींअंतर्गत याद्वारे सचन देण्यात येत आहे की, अन्य बाबींबरोबरच, खालील विषयांवर विचारविनिमय करणे व चर्चा करण्यासाठी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा बुधवार, दि. ११.११.२०२० रोजी दु. ३.०० वाजता १०१, १ ला मजला, चिराग आर्केड नर्गीस स्टोअर्सच्या मागे, ई. आर. रोड, ठाणे -४०० ६०१ या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे

१. दि. ३०.०९.२०२० रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिम करणे, मंजुरी देणे व त्यांची पटनोंटणी करणे २. रजिस्टार व ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांच्या बदलावर विचारविनिमय करणे व मंजुरी देणे

अध्यक्षांच्या परवानगीने येणारे अन्य विषय.

ठिकाण : ठाणे

दिनांक : ०४.११.२०२०

सेबी (अंतर्गत व्यापार प्रतिबंध), विनियमन, २०१५ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत कंपनीची प्रतिभूर्तीतील व्यवहाराची ट्रेडिंग विन्डो कंपनीचे संचालक, अधिकारी व पदसिद्ध कर्मचाऱ्यांकरिता संहितेमध्ये विहित केल्यानुसार बंद होती ती निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांच्या समाप्तीपर्यंत बंद राहील.

संचालक मंडळाच्या सभेची सूचना कंपनीची वेबसाइट व बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे सिद्धार्थ एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड करिता

विनय भागवत (डीआयएन : ०००२६२४३) जाहीन तोटीना

माम सर्व लोकांस कळविण्यात येते की. **ओंकार अपार्टमेंट कॉ. हा सोसायटी लि.** मधी सदिनका क्र **४०२, चौथा मजला, बी विंग, क्षेत्र ५६० चौ.फुट, पाखाडी, खारेगांव, कळव ठाणे**, येथील मिळकत सदरचे मिळकतीचे मालक कै. श्री. विष्णुमुर्ती मंजनाथ भट हे होते. त्यांच्या ग्रश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार श्रीमती कृष्णा वि∙भट, कु∙सुनिता वि∙भट, श्र∙चिन्मय वि∙भट हे सदर मिळकतीचे मालक असुन त्यांनी सदरची मिळकत माझे अशिलांना करारनामा क्र**. टन**न '**७६७२/२०२०** अन्वये कायम<sup>ें</sup> विकत दिली असुन माझे अशिलांना सदरच्या मिळकतीचे टायटल ापासावयाचे असुन त्यांच्या सांगण्यावरुन सदरची नोटीस देत आहे. तरी वर नमुद मिळकर्त ाध्ये कोणीही व्यक्तीचा ⁄ संस्थेचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपट्टा, बक्षिस, दान, देखभाल मोटगी, वारसा, वहीवाट, करार, कब्जा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन सात दिवसांच्या आंत मला खालील पत्त्यावः ठागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचार्ह

इरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत सही / -पत्ता: ३०१ /बी विंग, नरीबाग सोसायटी, ॲंड. मोनाली गजानन शेटे मखमली तलाव, ठाणे - ४००६०१. (वकील हाचकोर्ट) मोः ९८२०१६०१०१

ठुटल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे

ासे समजुन माझे अशिल सदरचा व्यवहार पुर्ण करतील, याची नोंद घ्यावी- मुदतीनंतर आलेल्य

#### गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेड सीआयएन : L74999MH1993PLC074167

नोंदणीकृत कार्यालय : ३ रा मजला, औद्योगिक विमा इमारत, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व माहिती

१७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२० व २०.०५.२०२० (एमसीए परिपक्रके), कंपन्या कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ यांच्या अनुपालनातर्गत गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेडची २६ वी वार्षिक प्तर्वसाधारणसभा **सोमवार, दि. ३०.११.२०२० रोजी स. ११.३० वाजता** व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत् आहे.

टीप : कंपनीने तिची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८.०९.२०२० रोजी आयोजित केली होती ज्यामध्ये सभासदांद्वारे कोणताही ठराव आवश्यक मताधिक्याने मंजूर करण्यात आला नव्हता. त्यामुळे, कंपनी तिच्यागत सूचनेम ध्ये विहित केलेल्या विषयांकरिता पुन्हा एकदा तिची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करीत आहे.

सभासदांनी नोंद घ्यावी की, एमसीए परिपत्रके व सेबीद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/ पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२० यांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व शेअर तफर एजंट (आरटीए) वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सर्व सभासदांना एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिताचाकंपनीचा वार्षिक अहवाल ई–मेलद्वारे पाठवण्यात येईल. सदर सूचेना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.gvilco.com वर तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवरही उपलब्ध असेल ई- मतदानाच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप :

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहण्यासाठीचे निर्देश तसेच ई-मतदानाचे स्वरूप एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित आहे. वर विहित स्वरूपात आपले ई-मेत पत्ते यशस्वीरीत्या नोंदवल्यानंतर ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याकरिताची लॉग इन अर्हता सभासदांना ई-मेलद्वारे पुरविम्यात येईल. जगदोपत्री स्वरूपातील वा डीमेंटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले सभासद, ज्यांनी आपल ई-मेल पत्ते कंपनी/आरटीए वा त्यांच्या संबंधित डीपीकडे नोंदवलेले नाहीत अशा सभासदांकरिता विस्तृत निर्देश सूचनेत

कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफरबुक्स गुरुवार, दि. २४.०९.२०२० ते सोमवार, दि. २८.०९.२०२०२०

तभासदांच्या ई-मेल पत्त्यांचे नोंदणीकरण/अद्ययावत करणे यासंदर्भात काही प्रश्न असल्यास पूर्वा शेअरजिस्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांना support@purvashare.com येथे ई-मेल पाठवावा कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ (१) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी दि. २३.११.२०२० निर्धारित अंतिम तारीख या दिवशी भागधारक असलेल्या आपल्या सभासदान

दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

. -मतदानाचा प्रारंभ शक्रवार, दि. २७.११.२०२० रोजी स. ९.०० वाजता होईल व रविवार, दि. २९.११.२०२० रोजी सायं. ५.०० वाजता समाप्ती होईल. सदर कालावधीदरम्यान सभासद इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपली मते देऊ शकतील.

कंपनीच्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर मत देण्याचा हक्क उपलब्ध करून देत आहे. कंपन्या कायदा,

२०१३ च्या तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे :

कंपनी आपल्या सभासदांना इलेक्टॉनिक साधनांद्वारे दोन्ही परोक्ष ई-मतदान व एजीएमच्या ठिकाणी मतदानाद्वारे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व ई-मतदानाद्वारे ठरावावर मत दिलेले सभासद एजीएममध्ये सीडीएसएलद्वारे उपलब्ध मतदान सुविधेच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असतील.

ई-मतदानासंदर्भात तुम्हाला काही शंका वा प्रश्न असल्यास तुम्ही www.evotingindia.com À`m help section वर उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) r e-voting manual वाचावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहावा.

गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेडच्या

विश्वजीत डहाणूकर ठिकाण : मुंबई नांक : ०४.११.२०२० 08883838

पश्चिम रेल्व



भुज

**विरामस्थान:** बोरिवली, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, अंकलेश्वर जंक्शन,

(दुसऱ्या दिवशी)

(दररोज)

ट्रेन क्र.०९४५५/५६ चे आरक्षण नामांकित पीआरएस

